

गीता पठण स्पर्धा -2019

चांगली व्यक्ती बनण्यासाठी देवाच्या प्रार्थनेसह आपली कृतीदेखील चांगली ठेवा. गीतेतील एक श्लोक दररोज पाठ करा. गीतेचे सार जीवनात उतरवावे, असे मार्गदर्शन अखिल विश्व गायत्री परिवार, ब-हाणपूर येथील प्राकृतिक चिकित्सक योगाचार्य डॉ.सचिन पाटील यांनी केले.



केसीई संस्थेचे विविधता संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने गीता पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यंदाचे हे १५ वे वर्ष होते. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. पाटील हे बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे केसीई संस्थेचे सचिव आड. एस.एस.फालक,

प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, खरगोन येथील अनिल ताग, बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.किसन पाटील, सचिव प्राचार्य डॉ.अशोक राणे, ज्योतिर्मयी संस्थेच्या संचालिका रेखा मुजुमदार, संस्थेचे शिक्षण समन्वयक आणि स्पर्धा समन्वयक चंद्रकांत भंडारी, संपदा पाटील उपस्थित होते.



प्रस्तावनेत डॉ. राणे यांनी स्पर्धा घेण्यामागील भूमिका विशद केली. होम प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात

आले. सकाळी उठून आई-वडिलांना वंदन करून दिवसाची सुरुवात आनंदी "मूड"ने करावी असे डॉ.सचिन पाटील म्हणाले. अध्यक्षीय भाषणात डॉ.कुलकर्णी यांनी चांगले विद्यार्थी व चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.



सहभाग - स्पर्धेत
२६ शाळांमधील १२३७
विद्यार्थ्यांनी सहभाग
घेतला. दिवसभर विद्यार्थी
गीता पठण करत असतांना
वातावरण मंत्रमुग्ध झाले
होते.

बक्षीस वितरण

दुपारी ४ वाजता स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रसंगी अध्यक्षस्थानी बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.किसन पाटील तर प्रमुख पाहुणे केसीई



संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा.चारुदत्त गोखले, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, सचिव प्राचार्य डॉ.अशोक राणे, ज्योतिर्मयी संस्थेच्या संचालिका रेखा मुजुमदार, स्पर्धा समन्वयक चंद्रकांत भंडारी उपस्थित होते. यावेळी, गेल्या १५ वर्षांपासून गीतापठण स्पर्धेच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल डी.डी.झोपे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी नीलिमा झोपे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ. पाटील म्हणाले की, गीतापठण स्पर्धा पाठांतर नसून भाषिक, सांस्कृतिक संस्कार आहे. गीता म्हणजे ज्ञान, भक्ती व कर्म या योगत्रयींचा त्रिवेणी संगम आहे. नव्या पिढीला गीतेचे तत्वज्ञान जीवनात अंगीकारण्यासाठी डॉ.अण्णासाहेब बेंडाळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा सोहळा आहे. सूत्रसंचालन व आभार प्रणिता झांबरे यांनी केले.

निकाल

शहरी विभाग गट पहिला -

प्रथम - जीघनेषा रविंद्र लोखंडे (डॉ.आचार्य विद्यालय), **द्वितीय** - संस्कृती निलेश झोपे (स्वा.ज.सु.खडके विद्यामंदिर), **तृतीय** - रितषा विजय देवरे (प.वि.पाटील विद्यामंदिर), **उत्तेजनार्थ** - उन्नती गजानन पाटील(प.वि.पाटील विद्यामंदिर), माही केतन डाकलिया(शा.ल.खडके विद्यामंदिर), निलेश मिस्त्री (स्वा.ज.सु.खडके विद्यामंदिर)

शहरी विभाग गट दुसरा -

प्रथम - अमोघ जोशी (ओरीयन सीबीएसई), **द्वितीय** - आरती संजय वडनेरकर, **तृतीय** - साक्षी समाधान पाटील (दोन्ही, ए.टी.झांबरे विद्यालय), **उत्तेजनार्थ** - साक्षी रतन चव्हाण (या.दे.पाटील

विद्यामंदिर), कावेरी रविंद्र पाटील(नंदिनीबाई विद्यालय), हेरंब विजय वाघुडे (ओरीयन स्टेट बोर्ड)

शहरी विभाग गट तिसरा -

प्रथम - गायत्री हुकुम गव्हारे (नवीन माध्यमिक विद्यालय), **द्वितीय** - शशांक हेमंत कुलकर्णी (ला.ना.विद्यालय), **तृतीय** - प्रेरणा मिलिंद जगताप (नंदिनीबाई विद्यालय), **उत्तेजनार्थ** - आशिष समाधान चौधरी (या.दे.पाटील विद्यामंदिर), भावना गोरख बडगुजर, दिव्या किरण पाटील (दोन्ही, का.उ.कोल्हे विद्यालय).

ग्रामीण विभाग गट पहिला -

प्रथम - यज्ञिका खेमचंद्र पाटील, **द्वितीय** - हर्षदा जगदीश सपकाळे, **तृतीय** - मशहूद मंजूर खाटिक, **उत्तेजनार्थ** - फैझान शकील पिंजारी (सर्व, काशीबाई भोळे विद्यामंदिर, असोदा), देवांश मुरलीधर पाटील (पोदार स्कूल, सावखेडा), सानिका उल्हास भंगाळे (नेमाडे विद्यामंदिर, सावदा)

ग्रामीण विभाग गट दुसरा -

प्रथम - भूमिका गणेश सूर्यवंशी (पी.आर.विद्यालय, धरणगाव), **द्वितीय** - आदित्य संदीप पवार (ठांबरे विद्यालय, धरणगाव) **तृतीय** - वैशाली संजय रावतोळे (पी.आर.विद्यालय, धरणगाव), **उत्तेजनार्थ** - पायल सुनील साळुंखे (सार्वजनिक विद्यालय, असोदा), तुलसी प्रकाश पाटील (स्वामीनारायण सीबीएसई, सावदा), दिव्या विजयकांत पाटील (नेमाडे विद्यामंदिर, सावदा)

ग्रामीण विभाग गट तिसरा -

प्रथम - प्रतिक प्रवीण इंगळे (स्वामीनारायण विद्यालय, सावदा), **द्वितीय** - प्रथमेश सुरेंद्र सोनार(पी.आर.विद्यालय, धरणगाव) **तृतीय** - राहुल युवराज चौधरी (सार्वजनिक विद्यालय, असोदा), **उत्तेजनार्थ** - केदार नितीन वाघ, मृदुल शंकर पवार (दोन्ही, साने गुरुजी विद्यालय, अमळनेर), रुपाली अनिल पाटील (स्वामीनारायण विद्यालय, सावदा).

सांघिक -

शहरी विभाग गट -

प्रथम - रुपाली पंजाब मोहिते (त्र्यंबक नगर विद्यालय), **द्वितीय** - अभिषेक संदीप बारेला (प.वि.पाटील विद्यामंदिर) **तृतीय** - श्रद्धा रमेश वंजारी (शा.ल.खडके विद्यामंदिर), **उत्तेजनार्थ** - स्नेहल देवीसिंग पाटील (झांबरे विद्यालय), हर्षा दिनकर कुरकुरे (नंदिनीबाई विद्यालय).

ग्रामीण विभाग गट -

प्रथम - निशा संजय माळी (सार्वजनिक विद्यालय, असोदा), **द्वितीय** - हेमांगी प्रवीण पाटील (काशीबाई भोळे विद्यालय, असोदा) **तृतीय** - जयश्री जितेंद्र माळी **उत्तेजनार्थ** - ओम अविनाश पाटील (दोन्ही, पी.आर.विद्यालय, धरणगाव), वैष्णव अनिल पाटील (नेमाडे विद्यालय, सावदा).